

शुल्क व प्रभारांची अनुसूची	
तपशील	शुल्क/प्रभार
प्रक्रिया शुल्क (परत केले जात नाही)	कर्जाच्या रकमेच्या 4% पर्यंत किंवा रु. 18000/-, यापैकी जे जास्त असेल ते
उशीराने पैसे भरण्यासाठी दंडाचे शुल्क	थकित रकमेवर प्रति महिना 2%, पैसे प्रत्यक्ष जितके दिवस थकित आहेत त्यासाठी
हप्ता फेटाळला जाण्याचे शुल्क	प्रत्येक वेळा फेटाळला जाण्यासाठी रु. 1000/- पर्यंत
खात्याचे वार्षिक विवरण/परतफेडीची अनुसूची / तातपुरते कर प्रमाणपत्र / एलओडी मुदतपूर्व बंद करण्याचे पत्र /स्वागत पत्र	- दर 12 महिन्यांनी एकदा देण्यासाठी काहीही नाही - त्यानंतर/दुसऱ्या प्रतीच्या विनंतीसाठी - रु. 500/- प्रति दस्तऐवज
कर्ज रद्द करण्याचे शुल्क	रु. 5000/- त्याचशिवाय, कर्ज वितरित केल्याची तारीख व कर्ज रद्द केल्याची तारीख या दरम्यानच्या अंतरिम कालावधीसाठी व्याज आकारले जाईल. शिल्लक हस्तांतर प्रकरणांसाठी, भरण्यात आलेले प्रक्रिया शुल्क परत मिळणार नाही)
दस्तऐवज मिळण्याचे शुल्क	प्रत्येक दस्तऐवज मिळवण्यासाठी रु. 1000/-
तदर्थ निवेदन देण्याचे शुल्क	रु. 500/- प्रति दस्तऐवज
मुद्रांक शुल्क व इतर कायदेशीर दस्तऐवजांचे शुल्क	प्रत्यक्ष असेल त्याप्रमाणे, राज्याच्या कायद्यांनुसार लागू होईल
कर्ज वितरित केल्यानंतर दस्तऐवजांच्या अटींची पूर्तता न केल्यामुळे दंडाचे शुल्क किंवा इतर कोणत्याही महत्वाच्या अटी किंवा ठरावाचे उल्लंघन ज्यांचा इथे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला नाही	क) रु. 10 लाखांपर्यंत कर्ज - कर्जाच्या रकमेच्या 1% वार्षिक जे जास्तीत जास्त रु. 10,000/- पर्यंत असू शकते. ख) रु. 10 लाखांपेक्षा अधिक कर्ज - कर्जाच्या रकमेच्या 1% वार्षिक जे जास्तीत जास्त रु. 25,000/- पर्यंत असू शकते.
धनादेश/साधन बदलण्याचे शुल्क	रु. 500/- प्रत्येक प्रसंगी
इतर दस्तऐवजीकरणाचे शुल्क	रु. 500/-

मुदतपूर्व-परतफेडीसाठी/अंशतः-मुदतपूर्व-परतफेडीसाठी शुल्क/मुदतपूर्व बंद करणे व लागू होणाऱ्या अटी	1. निश्चित व्याजदराच्या कर्जासाठी: क. मुदतपूर्व-परतफेड/अंशतः मुदतपूर्व-परतफेड* 12 मासिक हप्ते भरण्यापूर्वी परवानगी नाही. ख. मुदतपूर्व-परतफेड/अंशतः मुदतपूर्व-परतफेड* 12 मासिक हप्ते भरल्यानंतर: मुददलाच्या शिल्लक रकमेच्या/आधी भरलेल्या रकमेच्या 6% पर्यंत मुदतपूर्व-परतफेड शुल्क. <u>मुदतपूर्व-परतफेडीसाठी अट(अटी):</u> *मुददलाच्या शिल्लक रकमेच्या जास्तीत जास्त 25% रकमेची, दर 12 (बारा) महिन्यांतून एकदा, मुदतपूर्व परतफेड करता येईल. 2. बदलत्या व्याजदराच्या कर्जासाठी: क. वैयक्तिक कर्जदारांसाठी व्यावसायिक हेतूव्यतिरिक्त इतर हेतूसाठी: मुदतपूर्व-परतफेडीसाठी शुल्क - काहीही नाही ख. वैयक्तिक किंवा सूक्ष्म किंवा लघु उद्योगांनी घेतलेले 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, ज्यांना 1 जानेवारी 2026 रोजी किंवा नंतर व्यावसायिक हेतूने मंजूरी देण्यात आली आहे: मुदतपूर्व-परतफेड शुल्क - काहीही नाही ग. वरील 2. क व 2. ख मध्ये समावेश असलेल्याव्यतिरिक्त इतर कर्जासाठी: (i) मुदतपूर्व-परतफेड करणे/अंशतः मुदतपूर्व-परतफेड करणे* 12 मासिक हप्ते भरण्यापूर्वी परवानगी नाही. (ii) मुदतपूर्व-परतफेड करणे/अंशतः मुदतपूर्व-परतफेड करणे* 12 मासिक हप्ते भरल्यानंतर: मुददलाच्या शिल्लक रकमेच्या/आधी भरलेल्या रकमेच्या 6% पर्यंत मुदतपूर्व-परतफेड शुल्क. <u>मुदतपूर्व-परतफेडीसाठी अट(अटी):</u> *मुददलाच्या शिल्लक रकमेच्या जास्तीत जास्त 25% रकमेची, दर 12 (बारा) महिन्यांतून एकदा, मुदतपूर्व परतफेड करता येईल.
व्याजदर बदलण्यासाठीचे शुल्क (निश्चित व्याजदर, बदलत्या व्याजदरामध्ये बदलण्यासाठी)	रु. 10,000/-
संकलन - कायदेशीर व इतर आनुषंगिक शुल्के	प्रत्यक्ष होतील त्यानुसार

सूचना:

- क) शुल्क व प्रभाराचे वरील निवेदन कर्जवितरणाच्यावेळी लागू असल्याप्रमाणे आहे व त्यामध्ये वेळोवेळी बदल/सुधारणा होऊ शकते व त्याविषयी संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाईल (www.hfs.in).
- ख) वरील सर्व शुल्क व प्रभार कर वगळून देण्यात आले आहेत व प्रस्थापित कर कायद्यांनुसार कर आकारला जाईल.
- ग) वरील नियमांना कोणताही अपवाद पूर्णपणे एचएफएसच्या निर्णयानुसार केला जाईल.